



Date: - 02/07/2020 To, Department of Corporate Services, BSE LIMITED, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001 SCRIP CODE: 530843

The National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, 5th Floor, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051 Fax No. – 6641 8125 / 26 SCRIP CODE: CUPID

SUBJECT: - NEWSPAPER CLIPPINGS OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER AND YEAR ENDED ON 31ST MARCH, 2020

Dear Sir / Madam,

With reference to captioned subject enclosed herewith the Newspaper Clippings of Audited Financial Results for quarter and year ended on 31st March, 2020 published by the company in newspapers named as "Business Standard" (English Language) and "Maharashtra Times" (Marathi Language) dated 2nd July, 2020.

This is for your information.

Please take the same on your records and acknowledge the receipt.

Thanking you,

For Cupid Limited

Saurabh V. Karmase Company Secretary and Compliance officer ECSIN: EA041701A000083921 Name of Newspapers: - Business Standard (English) & Maharashtra Times (Marathi)

Date of Publication: - 2nd July, 2020

	लेखापरिक्षित	संपलेल्या त वित्तीय				(र लाखांमध्ये)
अनु		f	तेमाही संपल	वर्ष संपले		
कमांक	तपशिल	39/03/2020	39/92/2098	29/03/2099	39/03/2020	39/03/209
1	And a second	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षिल)	(लखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित
۹,	प्रचलनातुन एकुण महसुल	8,269.69	8,340.28	3,030.09	9६,४६४.५४	¢,७९३.८٩
२.	कर कालावधी पुर्वीसाठी निव्वळ नफा (अपयादात्मक आणि असामान्य बाबीपुर्वी)	9,392.00	9,392.99	£29.38	4,२७०,४१	२,०९१.३१
э.	कर कालावधी पुर्वीसाठी निव्वळ नफा (अपवादात्मक आणि असामान्य बाबीनंतर)	9,392.00	१,३१२.१९	& ?9.38	4,२७०.४१	२,०९१.३१
8.	कर नंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफा	9,083.89	9,029.24	834.54	3,928.06	9,420.99
4.	· कालावधीसाठी एकुण व्यापक उत्पन्न	9,092.90	9,029.24	886.49	3,946.04	१,५२४.३५
अ)	भरणा केलेले समभाग भांडवल	9,333.00	9,333.60	9,३३३.८०	9,333.20	9,३३३.८०
ब)	ताळेबंदानुसार पुनर्मुल्यांकन राखीव वगळता राखीव ठेव.	н =	17	-	9,092.80	£,249.0
ক)	प्रतिभाग मिळकत (दर्शनी मुल्य र १०/- प्रत्येकी) i) बेसीक (र मध्ये) ii) डायल्युटेड (र मध्ये)	10.02	(9.ĘĘ (9.ĘĘ	3.20 3.20	२९.८७ २९.८७	99.80 99.80
C,91	८,७९३.८१ ८,७९३.८१ ७८.२१ १७-१८ २०१८-१९ २०१९-२० १८ठ नम्फा (१ णावाणक) ^{3,९८४.०६} ठिकाण :- मुंब:	त्त वित्तीय निष्कर्षांचे युलेशन्स, २०१५च कर्षाचे संपुर्ण स्वरू I.COM तसेच कंपनी इ. जून, २०२०	या रेग्धुलेशन ३३ ः जप स्टॉक एक्स्चेंप ची वेबसाईट ww	अंतर्गत स्टॉक एक किंच्या वेबसाइट w.cupidlimited	स्वेंजेस सोबत फा www.bseindi	ईल केले आहे. a.com आणि ध आहेत. नटेड करीता स्वाक्षरी/~ 1 कुमार जैन



फॅक्टरी व नोंदणीकृत कार्यालय पत्ता - A-६८. M.I.D.C. (माळेगाव) सिलर नाशिक - ४२२१९३ महाराष्ट्र फोन नं :- +९१ २५५१ २३०२८०/२३०७७२

9,599,98

One step closer

Here's how FMCG firms are going directly to the consumer

SHUBHOMOY SIKDAR

n the one hand, there are lockdown-induced supply chain disruptions, circumspect shopkeepers and the unwillingness of the customer to step out. On the other hand, there is a constant demand for food products and even stockpiling by consumers. FMCG companies have stepped into the resultant gaps and have started to explore direct-toconsumer (DTC) distribution channels. Going beyond the dominant general trade, the fast-emerging modern trade and even traditional e-commerce — say grocery delivery platforms or marketplaces - these companies are reaching the customer's doorstep in their two-wheelers and

four-wheelers or with their pop-up outlets, leveraging their own apps and in most instances, cutting out the intermediate channels.

Take Dabur's immunity vans. These speciallydesigned vans are moving around residential localities across India, reaching out to consumers educating them about the need to boost immunity to fight illnesses, besides giving them access to the pharmaceutical-FMCG firm's range of avurvedic preventive health care products. These vans have been crisscrossing 10 cities. One van has been allocated to each city and for this the company has tied up with third-party vendors and activation agencies to roll it out.

But what is the need for a company like Dabur that

has a strong and wide distribution channel (remember pharmacies that could operate all through the lockdown phase are also an important retail point for Dabur) to experiment with DTC?

Dabur India Ltd Chief Executive Officer Mohit Malhotra says these "immunity vans" were rolled out after observing that consumers were facing difficulties in stepping out of their homes to go to the markets and buying its products. "To bridge that need gap, we have been trying out new strategies to ensure uninterrupted supply of essential products to our consumers.

Dabur's move is in line with some recommendations — explore direct-to-con-



sumer distribution channels. **NEW INITIATIVES** diversify supply chains and identify alternative suppliers

Dabur is reaching customers' doorsteps

with its immunityboosting products through vans which move from one locality to another Mondelez is pushing its impulse products

er things, or soft-drinks firms by tying up with Coca-Cola and Pepsico, it is RWAs; bulk also an imperative because deliveries are made impulse consumption has for residents of dropped significantly. housing societies In the city of Mumbai Leading packaged

drinking water manufacturers are using micro-delivery platforms which gives them a better control over supply

where cases of coronavirus infection rose alarmingly, Mondelez India partnered with Near.Store which enabled it to reach out to customers via RWA deliveries. On the exclusivity of this arrangement, Parveen Dalal, sales director, Mondelez

across geographies — in EY's

Covid-19 and Emergence of a

New Consumer Products

Landscape in India report

released last month. For

some others, such as

Mondelez which sells choco-

lates and cookies among oth-

India, says: "We are targeting about 180 housing societies in Mumbai and servicing close to 22,000 families/households. While this is a starting point for us, we are working towards extending this service in other cities as well."

A Pepsico spokesperson says with social distancing becoming a norm, it is imperative for businesses to make their D2C channel more efficient. "For foods, we have tied up with Swiggy and Dunzo for exclusive Lay's and Kurkure e-stores and for the beverage category (Pepsi, Dew. Slice, Tropicana, 7UP) we have tied up with Swiggy stores where we ensure availability of our products on demand and delivery within two hours."

Another category where Pepsico has a presence in is packaged drinking water (brand: Aquafina). To achieve what the company describes "exponentially greater reach", it has tied up with micro-delivery platform OwO. "With OwO, access to large multistoreyed residential societies is faster, thereby helping us increase awareness and consumption. Our research has shown that consumers prefer dealing with such apps as they find it convenient," says the spokesperson.

Besides Pepsico, OwO, which started last month, has Bisleri, Parle Agro's Bailley, Coca Cola's Kinley, Patanjali's Divyajal, on board. It started with water delivery across Gurugram and plans to expand its operations to other cities.

Says Ajay Channgani, CEO, OwO Technologies, "The other e-commerce platforms, including many that failed, work with a marketplace model. Ours is an inventoryled model where we don't deliver a bunch of different articles looking at a certain route. At the moment, we only deliver water — we promise the consumer a particular time and deliver precisely then. Water and milk are categories where one cannot wait. Because we buy stocks from the companies and deliver to the customer through our own trained staff, the multiplicity of channels via thirdparty deliveries is completely ruled out."

Most brands say these models are there to stay. But can D2C make a serious dent to the traditional supply channels? "To try and fulfill the latent need, which is there for the consumer is an 'opportunistic' model. In the short-term it is fine; in the long-term, they might look at rolling these back," says Devangshu Dutta, Chief Executive Officer of retail consultancy Third Eyesight.

More on www.business-standard.com

BRAND WORLD Hector flashes the made-for-India badge

As the British-born auto brand from MG Motor completes a year in India, it keeps the celebratory pitch low and plays down its Chinese ownership

SHALLY SETH MOHILE MUMBAI, 1JULY

and memes.

Then MG Motor rolled its flagship SUV (sports utility vehicle) Hector out on to Indian roads a year ago, it was impossible to miss the marketing hoopla around the launch. On busy highways, large hoardings flashed life-size images of the then newly-appointed brand ambassador Benedict Cumberbatch, while the company's social media timelines buzzed hourly with updates, videos

On June 29, MG Motor completed a year of selling Hector, but the celebrations are a blinkand-miss. Caught in the crossfire of Sino-India border skirmishes and strained by the severe impact of the pandemic on its business. Brand Hector is foregoing the bustle and frenzy for a quiet digital campaign that talks about its British roots, the smart tech powering its drive and its made-for-India models. The tone is subdued and the brand seems to be deliberately playing down its ownership by Chinese company, SAIC, as has been the case

in the past too. Experts say that this is the best way forward, if the brand is looking to steady its hand at the wheel in India. The pandemic is an operational challenge, to be met collectively, but the tension at the border is likely to cut deep. As it is for the other Chinese brands in the country, the threat of protests and a public boycott could be real for M G Motor too.

Rajiv Chhaba, president and facturing, design and legacy



the brand's technological capabilities and British roots

India holds out a different per- not as deeply embedded into spective. "The sentiments can be against certain products which have to be imported, but this is a British brand, made in India. If anything, the current situation tells us to do more and more," says Chhaba alluding to an aggressive localisation of the models and stepping up all its activities—offering direct and indirect employment, ensuring gender diversity at its plants. engaging in community services and supporting start-ups.

Brand Hector is not insulated from the rapidly growing anti-China sentiment in the country, but some experts said that it may be erroneous to look at MG Hector as a Chinese brand. "It's a British brand owned by a Chinese company and in some ways is like JLR being a British brand, owned by an Indian company," said Avik Chattopadhyay, founder at Expereal, a brand consulting firm. JLR buyers are drawn to the brand for its British manu-

managing director at MG Motor and the Indian connection is things worse. And not just in

vodafone

terms of a broken supply netits identity. Ditto for Swedish work but also in the way people perceive the brand. Owning a auto brand Volvo, which also has a Chinese parent (Geely). vehicle of China origin that costs ₹15-20 lakh, when there

"More than anything else what matters is the brand promise vou are delivering. I like to believe we have been offering a great value proposition on technology and cost of ownership," said Chhaba.

Chaba wants to play down the impact of the tensions at the border, but it is affecting the day-to-day operations of the company. For instance, the 100 per cent inspection policy on consignments from China, Chhaba agreed, has added another layer of complexity to an already complicated supply chain situation. MG Motor presently has a backlog of 12,000 units of Hector due to a slow ramp up of the model on the back of supply chain issues.

Expereal's Chattopadhyay says if the geo- political situation between the two countries continues, it will likely make



home and dry.

are options available in the mar-

ket, may not go down too well.

A car is always seen as an exten-

sion of one's personality and it

needs to be seen if buyers will

be comfortable making such a

statement with a brand owned

Ravi Bhatia, president and

director at JATO Dynamics, a

global consulting firm, says that the situation is just a short term

blip for the brand. "Globally, car

brands changing ownership is

a common phenomenon.

People buy into a brand and are

not concerned about owner-

ship," he said. Also he and

many others point out that

Indian consumers are primarily

value seekers and if MG Motor

is able to deliver on its promis-

es, be it the tech framework it

claims to have built into the

model or an attractive price

point, Hector may find itself

by a Chinese company.

(Formerly Idea Cellular Limited)

Regd. Office: Suman Tower, Plot No. 18, Sector-11, Gandhinagar - 382 011, Gujarat CIN: L32100GJ1996PLC030976 Tel: +91-79-66714000 Fax: +91-79-23232251 Email: shs@vodafoneidea.com Website: www.vodafoneidea.com

EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS



No.	PARTICULARS	31.03.2020	03.2020 31.12.2019		31.03.2020	31.03.2019
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Revenue from operations	4,269.69	4,357.24	3737.01	16,464.54	8,793.81
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	1,392.00	1,312.19	629.34	5,270.41	2,091.34
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary items)	1,392.00	1,312.19	629.34	5,270.41	2,091.34
4	Net Profit for the period after tax	1,043.41	1,021.25	435.65	3,984.06	1,520.91
5	Total Comprehensive Income for the period	1,018.10	1,021.25	446.59	3,958.75	1,524.35
A	Paid up Equity Share Capital	1,333.80	1,333.80	1,333.80	1,333.80	1,333.80
В	Reserves excluding Revaluation Reserve as per balance sheet		_	_	9,012.47	6,259.72
C	Earnings Per Share (of ₹10 /- each)					
	i] Basic (Amount in ₹)	7.82	7.66	3.27	29.87	11.40
	ii] Diluted (Amount in ₹)	7.82	7.66	3.27	29.87	11.40

Place: Mumbai

Date: 30th June, 2020

16.464.54 TURNOVER (₹ In Lacs) 8.793.81 8,178.21 2017-18 2018-19 2019-20 3.984.06 PAT (₹ In Lacs) 1.709.02 1.520.91 2017-18 2018-19 COMPREHENSIVE INCOME (₹ In Lacs) 1.699.94 1.524.35 2017-18 2018-19

Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on company's website at www.cupidlimited.com and on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com. For CUPID LIMITED

Sd/-**Pradeep Kumar Jain Independent Director**

"We Help The World Play Safe" WEAR A MASK 2019-20 WHEN GOING OUT 3.958.75 IN PUBLIC HAIR HELP TO PREVENT THE SPREAD OF 2019-20 CORONAVIRUS Now Available at Amazon & Flipkar Factory & Reg. Off. Add.: A-68, M.I.D.C (Malegaon), Sinnar , Nashik - 422113, Maharashtra, Tel No.: + 91 2551 230280 / 230772, Fax: + 91 2551 230279 CIN No.: - L25193MH1993PLC070846 E-mail: cs@cupidlimited.com Website: www.cupidlimited.com

FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31-MARCH-2020

(₹ Mn, except per share data)

Particulars	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Year Ended	
Farticulars	31-March-20 Audited	31-March-20 Audited	31-March-19 Audited	31-March-19 Audited	
Revenue from Operations	1,17,542	4,49,575	1,17,750	3,70,925	
Loss before Tax and Exceptional items	(56,017)	(2,34,413)	(56,131)	(1,90,275)	
Loss before Tax and after Exceptional items	(1,17,426)	(6,17,970)	(67,589)	(1,81,754)	
Loss after Tax and Exceptional items	(1,16,435)	(7,38,781)	(48,819)	(1,46,039)	
Total Comprehensive Income / (Loss)	(1,16,277)	(7,38,871)	(48,783)	(1,45,711)	
Paid up Equity Share Capital (Face value ₹ 10 per share)	2,87,354	2,87,354	87,356	87,356	
Reserves excluding Revaluation Reserve		(2,27,555)		5,08,992	
Earnings Per Share for the period (₹)					
- Basic	(4.05)	(27.26)	(4.54)	(17.17)	
- Diluted	(4.05)	(27.26)	(4.54)	(17.17)	

Notes:

1. The above audited consolidated financial results, as reviewed by the Audit Committee of the Board, were approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on 30th June, 2020, as required under Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015, has been carried out by the Statutory Auditors.

2. Key numbers of Standalone Financial Results :-

				(< MN)	
Particulars	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Year Ended	
Farticulars	31-March-20 Audited	31-March-20 Audited	31-March-19 Audited	31-March-19 Audited	
Revenue from Operations	1,16,719	4,47,150	1,17,149	3,68,595	
Loss before Exceptional items and Tax	(55,731)	(2,35,625)	(56,426)	(1,89,282)	
Loss before Tax for the period after	(1,19,488)	(6,22,867)	(68,128)	(1,76,915)	
Exceptional items					
Loss after Tax	(1,19,488)	(7,31,315)	(49,265)	(1,40,553)	

Note: The above is an extract of the detailed format of audited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of audited financial results are available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.vodafoneidea.com.

For and on behalf of the Board of Directors of **VODAFONE IDEA LIMITED**

Date : 30th June, 2020 Place : London

Ravinder Takkar Managing Director & Chief Executive Officer









(F Mn)